



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ११० व्या (तातडीच्या) बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.१९ डिसेंबर, २०१७ सकाळी ०८:३० वा.

व्यवस्थापन परिषदेची ११० वी (तातडीची) बैठक मंगळवार, दि.१९ डिसेंबर, २०१७ रोजी सकाळी ०८:३० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. प्र. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. नितीन आर. करमळकर - मा. प्र. कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्राचार्य डॉ. पुजारी डी. डी. प्रभारी अधिष्ठाता, (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा)	सदस्य
३)	डॉ. ए. ए. घनवट	सदस्य
४)	डॉ. कोळेकर टी. एन.	सदस्य
५)	श्रीमती शेख एस. आय.	सदस्या
६)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण यांचे प्रतिनिधी, मंत्रालय, मुंबई	सदस्य
७)	डॉ. माने डी. आर. , मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), पुणे	सदस्य
८)	डॉ. नंदनवार डी. आर., प्र. सहसंचालक, तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी, विभागीय कार्यालय, शिवाजी नगर, पुणे.	सदस्य
९)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
१०)	श्री. रोकडे एम. एस., प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	कायम निमंत्रित
११)	डॉ. मंझा जी. आर., कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस प्रा. ई. एन. अशोककुमार हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [०१]
- २२ जून २०१७, (२) १८ जुलै २०१७, (३) १० ऑगस्ट २०१७, (४) १९ ऑगस्ट, २०१७ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावरील केलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची नोंद घेणे.
 - ३१ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

- ठरावः
- २२ जून २०१७, (२) १८ जुलै २०१७, (३) १० ऑगस्ट २०१७, (४) १९ ऑगस्ट, २०१७ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावरील केलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची नोंद घेण्यात आली.
 - ३१ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.
- १) पान क्र.४९ व ५० वर विषय क्र.३८ व ३९ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करावी.

तक्ता अ

व्यवस्थापन परिषदेच्या ठराव क्र.३८ व ३९ नुसार रु.१०,०००/- व त्यावर पीएफ, ईएसआय, सेवा शुल्क व सेवा कर (GST) दि.०१/१२/२०१७ पासून पुरवठादारास देण्यात यावा.

अ.क्र.	तपशिल	संगणक लेखनिक
१)	एकत्रित वेतन रूपये	१०,०००.००
२)	भविष्यनिवारण निधी प्रधान नियुक्त्याचा हिस्सा १३.१५% (अ.क्र.१ X १३.१५ %)	१,३१५.००
३)	ई. एस. आय. प्रधान नियुक्त्याचा हिस्सा ४.७५% (अ.क्र.१ X ४.७५ %)	४७५.००
४)	पुरवठादाराचे सेवा शुल्क	रु.१.९९ प्रति कर्मचारी प्रति दिवस (किमान ३० दिवसाकरिता रु.९७.७)
५)	सेवा कर (GST)	२,१३९.७८
६)	विद्यापीठाने आदा करावयाचे एकूण रु. (१+२+३+४+५)	१४,०२७.४८

[०२] Goods Service Tax (GST) ची पूर्तता करण्याकरीता मार्च - २०१८ पासून परीक्षा शुल्कामध्ये २०% वाढ करण्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: ऑक्टो / नोव्हें. २०१७ या परीक्षा हंगामातील परिपत्रक क्र.२३ / २०१७ दि.१२/०७/२०१७ अन्वये सर्व विद्याशाखांच्या परीक्षा आवेदन पत्र भरण्याच्या तारखा व परीक्षा शुल्काचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परीक्षा शुल्क वाढ समितीच्या दि.१६/०७/२०१३ रोजीच्या ठरावान्वये परीक्षा शुल्कामध्ये ऑक्टो / नोव्हें. २०१३ पासून १०% वाढ करण्यात आलेली आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या फी प्रमाणे परिपत्रक क्र.२३ / २०१७ मध्ये नमूद करून त्याप्रमाणे परीक्षा शुल्क संबंधित विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात येत आहे.

• परीक्षा मंडळाच्या दि.१५/०४/२०१५ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.१२(२) खालीलप्रमाणे :-

(अ) शै. वर्ष २०१५-१६ पासून परीक्षा शुल्कात १०% वाढ करण्यात यावी.

(ब) यापुढे प्रत्येक २ सत्रानंतर (प्रती वर्षी) परीक्षा शुल्कात १०% वाढ करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली.

• व्यवस्थापन परिषदेच्या दि.२८/०४/२०१५ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.०५ खालीलप्रमाणे:

ऑक्टो / नोव्हें. २०१५ च्या परीक्षेपासून विद्यापीठीय परीक्षा शुल्कात प्रती वर्षी (प्रत्येक दोन सत्रानंतर) १०% वाढ करण्याची परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

वरील व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार प्रती वर्ष (प्रत्येक दोन सत्रानंतर) १०% वाढ करण्यात येत आहे. त्याप्रमाणे या वर्षी सुध्दा ऑक्टो / नोव्हें. २०१७ च्या परीक्षा शुल्कात १०% वाढ करून संबंधित महाविद्यालयास कळविण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. त्यामध्ये Goods Service Tax (GST) ही नवीन प्रणाली सर्व भारतामध्ये दि.०१/०७/२०१७ पासून अंमलात आली असल्याने विद्यापीठ परीक्षा शुल्कात वाढ करण्याबाबतचा विषय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि.२८/०८/२०१७ रोजीच्या बैठकीत ठेवला असता, ठराव क्र.१४(१) अन्वये खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे.

ठराव क्र.१४(१)	GST ची पूर्तता करण्याकरीता सद्यस्थितीत असलेल्या परीक्षा शुल्कामध्ये २०% वाढ करावी व सदर अंमलबजावणी मार्च-२०१८ पासून करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली.
----------------	---

सबब, Goods Service Tax (GST) ची पूर्तता करण्याकरीता मार्च-२०१८ पासून परीक्षा शुल्कामध्ये २०% वाढ करण्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: Goods Service Tax (GST) ची पूर्तता करण्याकरीता मार्च - २०१८ पासून परीक्षा शुल्कामध्ये २०% वाढ करण्याबात एकूण परीक्षेचे उत्पन्न व खर्च याबाबतचा आढावा घेण्याकरिता हा विषय परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे फेर विचारार्थ पाठवावा असे सर्वानुमते ठरले.

[०३] दि.१९/०९/२०१७ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.१९/०९/२०१७ रोजी विशेष कक्ष स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीचा कार्यवृत्तांत शिवाजी विद्यापीठ दंडक क्रमांक १५८(५) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवणे गरजेचे आहे.

सबब, उक्तप्रमाणे विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.१९/०९/२०१७ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांतास विषय क्र.४ वगळून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०४] ज्ञानस्रोत समितीच्या दि.०५/१२/२०१७ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: ज्ञानस्रोत समितीची दि.०५/१२/२०१७ रोजी बैठक झाली. विषय पत्रिकेवर ज्ञानस्रोत केंद्राने UGC XIIth Plan Development Assistance Scheme या अंतर्गत खरेदी केलेली पुस्तके, सन (जानेवारी-डिसेंबर) २०१८ या कॅलेंडर वर्षाकरिता दहा (१०) वाढीव परदेशी नियतकालिकांची खरेदी / नुतणीकरणबाबत, ज्ञानस्रोत केंद्र व अभ्यासकेंद्राचा प्रगती अहवाल, अभ्यासकेंद्रात मुलींना वाचन कक्षाची व्यवस्था व प्रवेशद्वारावर आणि आतमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत इ. विषय विचारार्थ होते.

सबब, ज्ञानस्रोत समितीच्या दि.०५/१२/२०१७ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम, २०१६ मधील कलम ९६(३) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: ज्ञानस्रोत समितीच्या दि.०५/१२/२०१७ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] व्यवस्थापन परिषदेच्या दि.३१/१०/२०१७ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.२९ नुसार प्रस्तुत विद्यापीठातील सुरक्षा रक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर श्री. लांडे नागनाथ वासुदेव यांची सुरक्षा अधिकारी म्हणून दरमहा रु.१४,०००/- वेतन व त्यावर नियमानुसार सेवाकर, पीएफ व ईएसआय व सेवा शुल्क इत्यादीसह मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत नेमणूक केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: व्यवस्थापन परिषदेच्या दि.३१/१०/२०१७ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.२९ अन्वये प्रस्तुत विद्यापीठातील सुरक्षा रक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर ११ महिन्यासाठी एक सुरक्षा अधिकारी नेमण्याकरिता सुरक्षा अधिकारी हे पद निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. (सोबत ठरावाची प्रत जोडली आहे) सदर ठरावाच्या अनुषंगाने दि.१४/११/२०१७ रोजीच्या मा.कुलगुरु महादेयांच्या मान्यतेन्वये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्याकडून दि.१५/११/२०१७ रोजीच्या पत्रान्वये वर्ग २ मधील (JCO) दर्जाच्या माजी सैनिकांची यादी मिळणेबाबत कळविण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांनी दि.२०/११/२०१७ च्या पत्रासोबत वर्ग २ मधील (JCO) दर्जाच्या एकूण १५ माजी सैनिकांची यादी पाठविलेली होती. विद्यापीठास कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करणारे फर्म मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांचेमार्फत सदर यादीतील उमेदवारांची तोंडी मुलाखत दि.२९/११/२०१७ रोजी घेण्याबाबत मा. कुलगुरु महोदयांनी दि.२७/११/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्राप्त यादीतील ०६ उमेदवार व आयत्या वेळी ०२ उमेदवार मुलाखतीस उपस्थित होते. सदर उमेदवारांमधून खालील प्रमाणे निवड करण्यात आलेली आहे.

निवड करण्यात आलेल्या कंत्राटी सुरक्षा अधिकाऱ्यांचे यांचे नाव.

१. सुबेदार श्री. लांडे नागनाथ वासुदेव

प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांचे नावे

१. सुबेदार श्री. कटके दिलीप शिवाजी

२. सुबेदार श्री. तांबुले सूर्यकांत शंकर

उपरोक्त प्रमाणे निवड करण्यात आलेले उमेदवार श्री. लांडे नागनाथ वासुदेव यांना दि.०१ डिसेंबर, २०१७ पासून घेण्यास व एकत्रित वेतन रु.१४,०००/- अधिक PF, ESI, सेवा शुल्क व सेवाकर (GST) इ. मनुष्यबळ पुरवठादार मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांना आदा करण्याबाबत मा. कुलगुरु महोदयांनी दि.२९/११/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली आहे. (सोबत सदर टिपणीची छायांकित प्रत जोडली आहे)

सबब, व्यवस्थापन परिषदेच्या दिनांक ३१/१०/२०१७ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.२९ नुसार प्रस्तुत विद्यापीठातील सुरक्षा रक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर श्री. लांडे नागनाथ वासुदेव यांची सुरक्षा अधिकारी म्हणून दरमहा रु.१४,०००/- वेतन व त्यावर नियमानुसार सेवाकर, पीएफ व ईएसआय व सेवा शुल्क इत्यादीसह मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत नेमणूक केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: व्यवस्थापन परिषदेच्या दि.३१/१०/२०१७ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.२९ नुसार प्रस्तुत विद्यापीठातील सुरक्षा रक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर श्री. लांडे नागनाथ वासुदेव यांची सुरक्षा अधिकारी म्हणून दरमहा रु.१४,०००/- वेतन व त्यावर नियमानुसार सेवाकर, पीएफ व ईएसआय व सेवा शुल्क इत्यादीसह मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत नेमणूक केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[०६] मा. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे सोलापूर विद्यापीठात नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत सरळ सेवेने भरती झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवाविषयक सर्वबाबी त्वरीत देण्याबाबतचे पत्र क्र. संकिर्ण २०१३/प्र.क्र.५५८/१३/विशि-१, दि. २५/०९/२०१७ रोजीचे पत्र विचारार्थ सादर.

(टिपणी: नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ८ (७) अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारातर्गत शासन पत्र क्र. संकिर्ण-२०१३ /प्र.क्र. ५५८ / १३/विशि-१ दि.१४/०९/२०१५ रोजीच्या पत्रात नमूद श्री. मेटकरी यु. व्ही., उपकुलसचिव, श्री. शिंदे एस. एन., सहायक कुलसचिव, श्रीमती पांढरे डी. एन. कक्ष अधिकारी व श्री. व्हनमाने पी. ए., नळकारागीर यांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार सेवाविषयक सर्व (सेवा निश्चिती, वार्षिक वेतनवाढी, पदोन्नती आणि त्यांचे वेतन निर्धारण) लाभ अनुज्ञेय ठरतात. त्यानुसार या प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे असे उक्त दि.२५/०९/२०१७ रोजीच्या पत्रान्वये कळविलेले आहे.

प्रस्तुत प्रकरणाची पार्श्वभूमी खालील प्रमाणे आहे

१. विद्यापीठ जाहिरात क्र. सोविसो/आस्था/३२/२०१० दि.०८/०३/२०१० नुसार विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर ८२ पदे भरण्यासाठी विविध दैनिकांतून व विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द केली होती. सदर जाहिरातीनुसार विविध पदांना उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. तदनंतर विहित प्रक्रिया राबवून उदा: आवेदन पत्रांची छाननी, छाननीत पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची व्यावसायिक परीक्षा, लेखी व व्यावसायिक परीक्षेत गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची मुलाखत घेवून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. यानुसार उमेदवार नियुक्त पदावर नियुक्त झालेले आहेत.
२. तदनंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीस मान्यतेचे प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक, उ.शि., सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाकडे संबंधित सर्व कागपत्रांसह सादर करण्यात आलेले आहेत.
३. सोलापूर विद्यापीठातील शिक्षकेत्तर पदांवरील भरती प्रकरणी शासनाकडे गंभीर प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१२/(२६९/१२)/विशि-१ दि.०८ नोव्हेंबर, २०१२ रोजीच्या शासन निर्णयान्वये सोलापूर विद्यापीठाने माहे नोव्हेंबर, २०११ पासून आतापर्यंत (या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत) केलेल्या शिक्षकेत्तर पदांच्या भरती प्रक्रिया व निवड समितीची सखोल चौकशी करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- १) डॉ. अभय वाघ, उपसचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई - अध्यक्ष
- २) डॉ. प्र. रा. गायकवाड, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे - सदस्य
- ३) श्रीमती निळेकर, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर - सदस्या

४. उक्त समितीने माहे नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ मध्ये भरती झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणी करून अहवाल शासनाकडे सादर केला होता. तथापि सदर अहवाल या कार्यालयाकडे अप्राप्त आहे.
५. तदनंतर शासनाने डॉ. अभय वाघ यांच्या अहवालास अनुसरून पुनःश्च सदर कालावधीत भरती झालेल्या भरती प्रक्रियेची व निवड प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केलेली होती.
६. सदर समितीने पुनःश्च उक्त कालावधी झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भरती व निवड प्रक्रियेची सखोल चौकशी करून अहवाल शासनाकडे सादर केलेला होता. तथापि सदर अहवाल या कार्यालयाकडे अप्राप्त आहे.
७. यास अनुसरून शासनाने पत्र क्र. संकीर्ण २०१३/प्र.क्र.(५५८/१३)/ विशि-१ दि.१४/०९/२०१५ रोजीच्या पत्रान्वये श्री. मेटकरी यु. व्ही., उपकुलसचिव, श्री. शिंदे एस. एन., सहा. कुलसचिव, श्रीमती पांढरे डी. एन., कक्ष अधिकारी, श्री. व्हनमाने पी. ए., नळकारागीर हे वगळता उर्वरीत कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती वैद्य असल्याचे आढळून आले असल्याने, त्यांचे वेतन निर्धारण नियमित करण्यात यावे व त्याप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात यावी. असे मा. संचालक, उ.शि., महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. विभागीय सहसंचालक, उ. शि., सोलापूर विभाग, सोलापूर व मा. कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांना कळविलेले होते.
८. तथापि तदनंतर मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई यांनी पत्र क्र. संकीर्ण २०१३/प्र.क्र.(५५८/१३)/ विशि-१ दि.०९/०३/२०१६ नुसार दि.१४/०९/२०१५ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचना रद्द समजण्यात याव्यात असे कळवून, सोलापूर विद्यापीठाने नोव्हेंबर २०११ ते दि.०८ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत केलेल्या शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या नेमणूका, त्यांचे वेतन निर्धारण याबाबतची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही विहित नियमानुसार करण्यात यावी असे सूचित केलेले होते.
९. याअन्वये मा. विभागीय सहसंचालक, उ.शि., सोलापूर विभाग यांच्या कार्यालयाकडून उक्त कालावधीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्षात विद्यापीठात उपस्थित राहून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून त्यातील श्री. रोकडे एम. एस., उपकुलसचिव, श्री. हराळे डी. टी., कक्ष अधिकारी श्रीमती सावंत पी. एल., व.ग्रंथालय सहायक, श्री. माने एन. डी., प्रयोगशाळा सहायक, श्रीमती साखरे ए. एस., प्रयोगशाळा परिचर या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात सुनावणी घेतली आहे. तदनंतर मा. विभागीय सहसंचालक, उ.शि., सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता कळविलेली नाही.
१०. दरम्यानच्या काळात मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या पत्र क्र. संकीर्ण २०१३/प्र. क्र. ५५८/१३/विशि-१/भाग१ दि. २१/०३/२०१६ रोजीच्या पत्रानुसार नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत चार कर्मचारी वगळता इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत दि.०९/०३/२०१६ रोजीच्या शासन पत्रानुसार करण्यात येणाऱ्या तपासणीच्या अधीन राहून त्यांची नावे सेवार्थ प्रणाली मध्ये घेणे बाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे सूचित केल्याने या कालावधीतील सर्व कर्मचाऱ्यांची नावे सेवार्थ प्रणालीत

समाविष्ट करण्यात आली असून त्यांचे वेतन शासनाकडून आदा होत आहे.

११. तदनंतर शासनाने दि.२५/०९/२०१७ रोजीच्या पत्रानुसार नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन प्रचलित नियमानुसार सेवाविषयक सर्व लाभ (सेवा निश्चिती, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती आणि त्यांचे वेतन निर्धारण) अनुज्ञेय ठरतात. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे असे कळविलेले आहे.

प्राप्त पत्र कार्यवाहीच्या मान्यतेस्तव मा.कुलगुरु महोदय यांच्यासमोर दि.२५/१०/२०१७ रोजीच्या प्रशासकीय टिपणीद्वारे सादर केले असता, त्यांनी खालील प्रमाणे आदेश दिलेले आहेत.

"दि.२५/०९/२०१७ चे पत्राची नोंद घेतली. यातील मुद्दा क्र.०२ मध्ये म.सा.वि. अधिनियम २०१६ मधील कलम ०८ (७) अन्वये निदेश दिलेबाबत कळविले आहे. सदर पत्रातील संदर्भ क्र. (१) चे पत्र दि.१४/०९/२०१५ नंतर दि. ०९/०३/२०१६ चे पत्रान्वये शासनाने त्यांचे दि. १४/०९/२०१५ चे पत्र रद्द समजण्यात यावे असे कळवून "वेतन निर्धारण बाबतची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही विहित नियमानुसार करण्यात यावी" असे आदेश विभागीय सहसंचालक, उ.शि., महाराष्ट्र राज्य, पुणे आणि मा. विभागीय सहसंचालक, उ.शि., सोलापूर विभाग, सोलापूर यांना दिलेचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदरबाबत हा विषय पुढील व्यवस्थापन परिषदेमसोर सादर करण्यास मान्यता आहे."

सबब नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक सर्व लाभ देण्याबाबतचे शासन पत्र क्र. संकीर्ण २०१३/प्र. क्र. ५५८/१३/विशि-१, दि.२५/०९/२०१७ रोजीच्या पत्रानुसार सेवाविषयक लाभ (वेतन निश्चिती, वार्षिक वेतनवाढी व वेतन निर्धारण) देण्या संदर्भातील पत्र विचारार्थ).

- ठराव: नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक सर्व लाभ देण्याबाबतचे शासन पत्र क्र. संकीर्ण २०१३/प्र. क्र. ५५८/१३/विशि-१, दि.२५/०९/२०१७ रोजीच्या पत्रानुसार सेवाविषयक लाभ (वेतन निश्चिती, वार्षिक वेतनवाढी व वेतन निर्धारण) देण्याबाबतची कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत मा. विभागीय सहसंचालक (उ.शि.) सोलापूर विभाग सोलापूर व व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्याकडून प्राप्त प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: मा. विभागीय सहसंचालक (उ. शि.) सोलापूर विभाग व व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य यांनी त्यांचे दि.१९/१२/२०१७ रोजीच्या पत्रान्वये सोलापूर विद्यापीठाचा नामविस्ताराबाबतचा प्रस्ताव येत्या आगामी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा व व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीसह सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पुढील कार्यवाहीस्तव अग्रेषित करावा अशी विनंती केली आहे.

आजपर्यंत या कार्यालयास एकूण ३० प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. प्रस्तावांची यादी सोबत जोडली आहे. तसेच या कार्यालयाने यापूर्वी अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव सादर करून त्यांचा ठराव महाराष्ट्र शासनास अग्रेषित केलेला आहे.

सबब, वरील बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारासंदर्भात वारंवार निवेदने प्राप्त होत आहेत. त्याबाबत दि.१५/११/२०१४ च्या अधिसभेत काही निवेदनांवर चर्चा झाली. सर्व वस्तुस्थितीचा विचार केला असता, जास्तीत जास्त निवेदने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याबाबत दिसून येतात. त्यामुळे सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेमध्ये सांगोपांग चर्चा झाली. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करून त्यास “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर” असे नाव देण्याबाबत महाराष्ट्र शासनास शिफारस करण्यात यावी.

[०८] व्यवस्थापन परिषद ठराव क. ०८(२) दि.१० ऑगस्ट २०१७ रोजीचा श्री. रविंद्र महादेव कोरे यांना रेकॉर्ड-किपर-नि-लिपिक या पदावर रुजू करून घेण्याबाबतचा ठराव म. सा. वि. अधिनियम २०१६ कलम १२ (६) अन्वये फेर विचारार्थ.

(टिपणी: मा. विभागीय सहसंचालक, उ. शि. सोलापूर विभाग यांनी पत्र क्र. शिससं/उशि / सोवि/२०१७/१५०९-११, दि.२८/०७/२०१७ अन्वये श्री. कोरे रविंद यांना रेकॉर्ड-किपर-नि-लिपिक या पदावर त्वरीत रुजू करून घेवून तसा अहवाल कार्यालयास संचालनालयास व शासनास सादर करावा असे कळविलेले होते. या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी सदर पत्र दि.१० ऑगस्ट, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विषय क्र.८(२) अन्वये सादर केला असता, सदर बैठकीत खालीलप्रमाणे ठराव पारीत करण्यात आला आहे.

मा. विभागीय सहसंचालक, उ. शि. सोलापूर विभाग यांनी निर्देशित केल्यानुसार श्री. कोरे यांना रेकॉर्ड-किपर-नि-लिपिक या पदावर मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र.LPA/४९/२०११ व RPWST/१३३०४/२०१६ चे अधीन राहून रेकॉर्ड-किपर-नि-लिपिक या पदावर रुजू करून घेण्यास मान्यता देण्यात आली.

उक्त ठरावानुसार कार्यवाही करण्यासाठी आदेशार्थ टिपणी दि.१६/०८/२०१७ रोजी सादर करण्यात आली असता सदर टिपणीवर मा. कुलगुरु महोदय यांनी खालीलप्रमाणे पृष्ठांकन केलेले होते.

“हा फोल्डर सदर ठराव पुढील व्यवस्थापन परिषदेमध्ये मागील सभेचा कार्यवृत्तांत मंजूर झालेनंतर विचारार्थ पुन्हा सादर करावा.”

तद्नंतर “दि.३१/१०/२०१७ रोजी व्यवस्थापन परिषदेची सभा संपन्न झालेली आहे. सदर सभेत दि.१०/०८/२०१७ व १९ ऑगस्ट, २०१७ रोजीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला. पान क्र.१९ वर दि.१० ऑगस्ट, २०१७ च्या बैठकीतील विषय क्र.८(९) मध्ये वासुदेव ऐवजी ”वासुदेवराव”अशी दुरुस्ती करण्यात आली.”

दि.१०/०८/२०१७ रोजीचा व्यवस्थापन परिषदेचा कार्यवृत्तांत दि.३१/१०/२०१७ च्या बैठकीत कायम करण्यात आलेला असल्याने दि.१०/०८/२०१७ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.८(२) नुसार कार्यवाही करणेकरिता मा. कुलगुरुमहोदय यांनी दि.१६/०८/२०१७

रोजीच्या टिपणीवरील पृष्ठांकनानुसार दिलेल्या आदेशान्वये पुनश्च: टिपणी सादर करण्यात आली असता मा. कुलगुरुमहोदयांनी खालीलप्रमाणे शिफारस केलेली आहे.

“Solapur University should defer implementation of above decision taken by M. C. as I am of opinion that the same is not the interest of the University. Please refer back this item to M. C. for reconsideration as per Maharashtra Public University 2016, section 12(6), with the following reasons:

- 1) The matter is sub-judice.
- 2) There are no provisions in rules / regulations to accommodate resigned Employees after a lapses of more than 90 days.
- 3) Matter has to be reviewed; so that precedence is not created for special consideration.

सबब, व्यवस्थापन परिषद ठराव क्र.०८(२) दि.१० ऑगस्ट, २०१७ रोजीचा श्री. रविंद्र महादेव कोरे यांनी रेकॉर्ड-किपर-नि-लिपिक या पदावर रुजू करून घेण्याबाबतचा ठराव म. सा. वि. अधिनियम २०१६ कलम १२(६) अन्वये फेर विचारार्थ).

ठराव: व्यवस्थापन परिषद ठराव क्र.०८(२) दि.१० ऑगस्ट, २०१७ रोजीचा श्री. रविंद्र महादेव कोरे यांनी रेकॉर्ड-किपर-नि-लिपिक या पदावर रुजू करून घेण्याबाबतच्या ठरावावर म. सा. वि. अधिनियम २०१६ कलम १२(६) अन्वये फेर विचार करून श्री. रविंद्र महादेव कोरे यांना रेकॉर्ड-किपर-नि-लिपिक या पदावर मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र.LPA/४९ / २०११ व RPWST / १३३०४ / २०१६ चे अधीन राहून रेकॉर्ड-किपर-नि-लिपिक या पदावर रुजू करून घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद